

## भारतातील मासे व कवचधारी सजीवांचे भर समुद्रातील पिंजरा पालन

-पुरुषोत्तमा जी. बी.

**परिचय :** जगभरामध्ये मासेमारीपासून मिळणारे उत्पादन घटत चाललेले आहे. त्यामुळे मत्स्योद्योग बिकट संकटात सापडला आहे. विनाश होत चाललेल्या माशांची यादी वाढतच आहे. युनोच्या अन्न व शेतीविभागाच्या एका अहवालानुसार जगभरातल्या महत्त्वाच्या मत्स्य जातींपैकी 17% प्रजाती आणि 15 मुख्य मासेमारी क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. (संदर्भ : FAO, 2010) याचे कारण म्हणजे अविवेकी मासेमारीच्या पद्धती आणि किनारपट्टीची व त्यालगत सागरी उथळ परिसंस्थांची होत असलेली दुर्दशा. राव इत्यादी (2013)या शास्त्रज्ञांनी असे नमूद केले आहे की मासेमारी व मत्स्यशेती या दोन्ही पर्यायांनी जागतिक बाजारपेठेत 14.8 कोटी टन मासांची 2010 साली उत्तरवण्यात आली होती. 2011 साली ती 15.4 कोटी टनापर्यंत पोहोचली. सागरी मासेमारी ही अनेक प्रजातींसाठी बहुतांशी किनारपट्टीने सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीने अनेक प्रकारची जाळी वापरून करण्यात येते. मासेमारीच्या प्रयत्नांना काहीही निर्बंध न घालता आणि सरसकट सगळ्याच प्रजाती पकडता येतील अशा निवडक्षम नसलेल्या जाळ्या वापरल्यामुळे माशांच्या अनेक प्रजातींवर ताण पडला आहे. सागरी मत्स्योत्पादन जगभरात ब्याच अंशी ठरावीक मर्यादित अडकलेले दिसते. या सर्व समस्यांवरचा एक उपाय म्हणजेच समुद्रात सोडलेल्या पिंज्यातले मासे पालन म्हणता येईल. कारण यामुळे आपल्या देशाच्या अन्नसुरक्षेसोबतच किनारपट्टीने वास्तव्य करणाऱ्या मच्छिमार समाजाला आणि तदनुषंगाने सर्वच मानवजातीला आधारभूत ठरेल असा हा उपाय आहे.

आकाराने विशाल, गोड्या आणि निमखाच्या पाण्यात वाढणाऱ्या मत्स्यसंपदा दक्षतापूर्वक पकडून आपल्याला लाभ करून घेण्यासाठी जगभरात मासे व कवचधारी मत्स्यखाद्य यांना पिंज्यात किंवा कुंपणासारख्या अडसरात कोंडून त्यांची पैदास करण्यात येत आहे. हे करण्यासाठी पिंजरे (केजस); पेन्स आणि पाण्यातच अडसर घालून बंदिस्त केलेल्या जागांमध्ये माशाची किंवा कवचधारींची बोटकुळी, पिल्ले असे लहान जीव सोडण्यात येतात. हे वयाने व आकाराने जसजसे मोठे होतात तसेतसे यांना जाळ्यातून सहज फिरत असलेले पाण्याचे अभिसरण मिळत असते. अशी बंदिस्त करण्याजोगी जागा किनाऱ्यानजिक निवडली जाते व जाळीने किंवा अडसराने त्याच्या तिन्ही बाजू बंदिस्त करण्यात येतात. अर्थात् एका किनाऱ्यालगतच्या बाजूला हा अडसर खुला असतो. मासांची वाढवण्याकरता ही बंदिस्त केलेली जागा पूर्णपणे मानवनिर्मित साधने वापरून केलेली असते. बांबूच्या चट्या, इतर जाळ्या किंवा स्क्रीनसारखे पडदे वापरून ही पेन्स उभारली जातात. पैदाशीच्या पेन्सच्या तळाला पाण्याचा तळ असल्याने ती ही बाजू बंदिस्त होते. याउलट पिंजरा मात्र सर्व बाजूंनी बंद असतो, केवळ वरच्या बाजूला नित्याच्या घडामोडी करण्यासाठी एखादा मार्ग ठेवलेला असतो. तरीदेखील इंक्लोजर (बंदिस्त जागा), पेन व पिंजरे – म्हणजेच केज या तिन्ही संज्ञा थोड्याफार फरकाने मासे पैदासीसाठी वापरण्यात येणाऱ्या बंदिस्त जागांसाठीच वापरल्या जातात.

### भारतीय मत्स्यव्यवसाय, एक दृष्टिक्षेप

#### **नद्या :**

गोड्या पाण्यांच्या जलाशयांचा उपयोग मानवाने निरनिराळ्या प्रकारच्या कारणांसाठी केलेला आहे. शेतीव्यवसाय, दलणवळण, औद्योगिक क्षेत्र आणि ऊर्जानिर्मिती या त्यातील काही मुलभूत बाबी आहेत. नद्यांमुळे मानवाला मूलभूत पर्यावरणीय सेवा मिळालेल्या आहेतच शिवाय मागणी पुरवणाऱ्या, मत्स्योत्पादनासारख्या गरजा देखील मत्स्यव्यवसायाद्वारे भागवलेल्या आहेत.

भारतातील नद्यांची संख्या इतकी मोठी आहे की एकूण 45,000 किमी इतकी लांबी व्यापून आहेत. या नद्यांची एकूण 13 मोठी खोरी आहेत, जेथे 3.12 दशलक्ष चौकिमी इतके क्षेत्रफळ पाण्याने व्यापून गेलेले आहे. या सर्व नद्यांनी

वर्षभर वाहत राहणारे पाण्यांचे जाळेच तयार केलेले आहे. त्यांच्या वाहण्यावर मात्र निरनिराळे ऋतू व मोसम परिणाम करत असतात. पावसाळी कालावधीत दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या दुष्काळी काळात कोरड्या पडू शकतात. भारताच्या प्रमुख भूभागावर 15 मोठ्या व प्रमुख नद्या (ज्यांनी 20,000 चौकिमीपेक्षा जास्त भाग भिजवलेला आहे), 45 मध्यम दर्जाच्या (2,000 ते 20,000 चौकिमी भूभागावर पसरलेल्या) आणि 102 पेक्षा ही जास्त छोट्या नद्या (ज्या 2,000 चौकिमी पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या भूभागावर आहेत. याशिवाय अनेक छोटे छोटे ओहळ, झेरे पश्चिमेच्या शुष्क भागात पसरलेले आहेत. या नद्यांचे पारंपरिक पद्धतीने पुढीलप्रमाणे गट पाढण्यात आले आहेत, त्यांच्या उगमानुसार - हिमालयातून उगम पावणाऱ्या आणि भारतीय द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या किंवा नद्यांच्या प्रवाहांच्या दिशानुसार पूर्वेकडे वाहणाऱ्या आणि पश्चिमेकडे वळणाऱ्या नद्या असे हे गट आहेत.

या कारणांनीच नद्या या पिंजन्यात करावयाच्या मत्स्य पैदाशीसाठी सुयोग्य असे क्षेत्र मानले जाते. गोड्या पाण्यातील मत्स्य प्रजाती - उदा., कटला कटला, रोहू - लेबियो रोहिटा, मृगळ (सिरऱ्हनस मृगाला) हायपोफायलमिक्थीस मोलिट्रिक्स, हायपोफायलमिक्थिस नोबिले, सिरऱ्हनस चायनेन्सिस, टिनोफॅर्निनोडॉन इडेला, सिप्रिनस काप्रियो (कार्प) पैदाशीसाठी योग्य आहेत.

### खाडी :

नद्या आणि सागर यांच्या दरम्यान असणारा खाडीचा संक्रामित भाग हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण आणि जैवशास्त्रीयदृष्ट्या उत्तम घटक असलेला असा असतो. जैविक साधनसंपदेचा मौल्यवान साठा तसेच मत्स्यसंपदेची रेलचेल खाडीच्या क्षेत्रात असते. येथे क्षारता ठरावीक पातळीला स्थिर नसते. खाडीच्या पाण्याच्या क्षारतेत मात्र सततचे फेरबदल होत असतात.

भारताच्या खाड्यांनी एकूण 1.44 दशलक्ष हेक्टर क्षेत्र व्यापलेले आहे. विविध राज्यांप्रमाणे खाडी क्षेत्रांची क्षेत्रफळे (लाख हेक्टरसंच्या मोजमापात) पुढीलप्रमाणे आहेत.

पश्चिम बंगाल - 2.10, ओरिसा - 4.17, आंध्र प्रदेश - 0.79, तामीळनाडू - 0.56, पाँडेचारी - 0.01, केरळ - 2.43, कर्नाटक - 0.08, गोवा - 0.12, महाराष्ट्र - 0.10, गुजरात - 3.76 आणि अंदमान व निकोबार - 0.37. ह्यापैकी ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात आणि केरळ या राज्यांमध्ये समृद्ध जैवसंपदा असलेल्या खाड्या आहेत. हुगळी-माटला, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, वेल्लार या खाड्या आणि चिल्का, पुलिकत ही पूर्व किनाऱ्यावरील सरोवरे आणि नर्मदा, तापी, माही, मांडवी - जुवारी या नद्यांच्या खाड्या आणि पश्चिम किनाऱ्यावरचा वेबंनाड तलाव आणि केरळचे सुप्रसिद्ध Back waters या सर्व ठिकाणी मत्स्यसंपदेचे साठे आहेत.

**सर्वसाधारणत:** संपूर्ण जगात खाड्या या अत्यंत उत्पादनक्षम नैसर्गिक परिसंस्था आहेत. त्यामुळे येथेच पिंजन्यातील मत्स्य पैदास करण्यासाठी योग्य व तडीस नेता येर्इल असे तंत्रज्ञान राबवता येऊ शकते. भारतातील खाण्याजोगे मासे पिंजन्यात पैदास करण्यासाठी स्थानिक पातळीवरच तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. दोन प्रकारचे पिंजरे यासाठी वापरण्यात येतात - तरंगते आणि स्थिर न हलणारे. अनेक तरंगत्या जाळ्यांच्या पिंजन्यांना एका तरंगत्या घटकापासून पाण्यात सोडून असा एक तरंगता पिंजरा तयार करतात. यातले काही सहज हलवता येतील असल्याने विशेष कष्टाशिवाय सरकवून पण नेता येतात. या उलट स्थिर पिंजरा हा त्याच्या कडांवर रोवलेल्या बांबूवर ठोकलेला असतो. अशा खाडीतल्या पिंजन्यात सोडण्यासाठी योग्य उमेदवार म्हणजे मंगलवनातला रेड सॅपर (चावरी तांब) (ल्युटजॉनस अर्जेन्टिनॅक्युलॅट्स), पर्ल स्पॉट (काळुंद्री) (एट्रॉप्लस सूरेटेन्सीस), मिल्क फिश (चॅनॉस चॅनॉस), सी-बास किंवा (जिताडा) (लॅटस कॅलकॅरिफर) आणि गेपर्स (एपिने फॅल्थरस) (गोबेरा किंवा हेकरू)

**सागरी मत्स्यसंपदा :** पृथ्वीचा सत्तर टक्के पृष्ठभाग हा समुद्र आणि महासागराने व्यापलेला आहे आणि त्यातून जैविक साधन संपदांतून लक्षणीय स्वरूपात अन्न, ऊर्जा आणि इतर जैविक उत्पादने मिळतात. बेटांच्या किनाऱ्यासकट 8, 120 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या भारताला 0.53 दशलक्ष चौकिमी इतक्या क्षेत्रफळाचे अपतटी भूस्तरीय क्षेत्र (Continental shelf) लाभलेले आहे. तसेच 2.02 दशलक्ष चौरस किमी चे EEZ (सुरक्षित आर्थिक क्षेत्र) इतके असल्याने हे सर्व भारताच्या 60 % भूभागाइतके भरते.

या सर्व जमेच्या गोष्टी लक्षात घेतल्यास खुल्या समुद्रातल्या पिंजऱ्यातील माशांची पैदास करणे ही पुढच्या भविष्यकाळात माशांची गरज भागवणारी सर्वोत्कृष्ट पद्धत ठरू शकते.

### 1. भारतीय मत्स्योत्पादन :

जागतिक स्थान	: मत्स्योत्पादनात तिसरा क्रमांक मत्स्यशेतीत दुसरा क्रमांक
GDP % मधील मत्स्योत्पादनाचा वाटा	: 1.07 %
GDP % कृषी उत्पादनाचा वाटा	: 5.30%
दरडोई माशांची उपलब्धता (Kg)	: 9.0
रोजगाराच्या संधी (दशलक्ष)	: 14.0

### 2. साधनसंपदा

किनारपट्टी	: 8129 किमी
EEZ (संरक्षित आर्थिक क्षेत्र)	: 2.02 दशलक्ष चौकिमी
अपतटी क्षेत्र	: 0.506 चौकिमी
नद्या व कालवे	: 1,97,024 किमी
सरोवर	: 3.15 दशलक्ष हेक्टर
तळी व टाक्या	: 2.15 दशलक्ष हेक्टर
निमखारे पाणी	: 1.3 दशलक्ष लहेक्टर
खाड्या	: 0.29 दशलक्ष हेक्टर

### 3. उत्पादन

संभाव्य मत्स्योत्पादन	: 8.4 mmr
मत्स्यबीज उत्पादन (2007-08)	: 21,000 दशलक्ष बीज (24,143 दशलक्ष बीज)
हॅचरीज	: 1,070
FFDA	: 422
BFDA	: 39
मासळी उत्तरवण्याची बंदरे (Landing centers)	: 1522
(CMFRI, 2010 तील जनगणनेप्रमाणे)	:
मासेमारी करणारी गावे	: 3299
(CMFRI, 2010 तील जनगणनेप्रमाणे)	
सागरी उत्पादनाची भारतातून होणारी (2012-13) सालची निर्यात	: 928215 (दशलक्ष टन) : 18,856 (कोटी रुपयांत मूल्य)

### पिंजऱ्यात करण्यात येणाऱ्या मत्स्यपैदाशीच्या तंत्रज्ञानाचा इतिहास

आग्नेय आशियातील कंबोडिया येथील कॅम्पुशिआत गोड्या पाण्यातील सरोवर आणि नद्यांत जवळपास 200 वर्षांपूर्वी म्हणजेच 1800 साली पिंजऱ्यातल्या मत्स्यपालनाची सुरुवात केल्याची नोंद आहे. येथे मच्छमारांनी क्लोरिअसच्या प्रजाती, बांबूपासून बनवलेल्या पिंजऱ्यात बंदिस्त ठेवून आवश्यकतेनुसार मार्केटात विकण्यासाठी काढायला ठेवल्या होत्या. आशिया खंडात पिंजऱ्यातील मत्स्य पैदास हे तंत्र प्रथमत: जपान देशात ॲम्बरजॅक किंवा यलो टेन (सिरीओला कवीनरेडिआटा) आणि रेड सन्ट्रिम (पॅग्रस मेजर) या माशांसाठी सुरू करण्यात आले. 1960 च्या सुमारास या तंत्राचा वापर करून लक्षणीय स्वरूपात मत्स्योत्पादन होत असे. 1970 च्या दशकापासून थायलंडमध्ये सी-ब्रिम अर्थात् पॅग्रस मेजर आणि ग्रुपर (एफिनेफ्लस) या माशांची पैदास करण्याकरता पिंजरा-पैदास

पद्धतीचा वापर सुरु झाला. मलेशियामध्ये 1980 पासून मोठ्या प्रमाणात पिंजरा पैदास पद्दतीचा अवलंब होऊ लागला. येथे ऑलिव्ह फ्लाउंडर (पॅरेलिक्थोस ऑलिव्हसिअस) आणि काळा रॉकफिश (सेबॅस्टेस चेलेगेली) हे मासे पैदाशीसाठी वापरण्यात येऊ लागले. 1990 पर्यंत याचे रूपांतर यशस्वी औद्योगिक व्यवसायात झाले. 1980 पासूनच एपिनेफलस या ग्रूपरची पैदास फिलीपाइन्स मध्ये सुरु झाली होती. तेथेच चॅनास चॅनास या मिल्क फिशची पैदास नव्वदीच्या उत्तरार्धात सुरु झाली. याचे रूपांतर ही मत्स्यौद्योगाच्या वाढीत व विकासात झाले. चीन देश तर पिंजरा पैदास तंत्रज्ञानात आघाडीवर आहे. युरोप खंडात ऑनिकोहिक्स मायक्सिस ह्या रेनबो ट्रॉटची 1950 च्या उत्तरार्धापासून गोड्या पाण्यात पैदास सुरु झाली. 1960 नंतर नॉर्वेमध्ये अटलांटिक सालमन तयार होऊ लागला.

2006-07 च्या दरम्यान CMFRI ने भर समुद्रातले केज क्लचर म्हणजे पिंज्यात मासे ठेवून त्यांची पैदास करण्यासाठी संशोधन व विकास कार्यक्रम कृषी खात्याच्या व भारत सरकारच्या सहाय्याने सुरु केले आहेत. राष्ट्रीय मत्स्योत्पादन विकास महामंडळ (NFDB – National fisheries Development Board) हैद्राबाद या संस्थेने या सर्व कार्यक्रमांना अधिकच पुष्टि दिली आहे. त्यामुळे भारतीय किनारपट्टीने ठिकठिकाणी पिंजरा पैदाशीचे प्रदर्शन सुरु करण्यात आले आहे.

### पिंजरा-पैदाशीसाठी प्रजातींची निवड

आतापर्यंत जगातल्या निरनिराळ्या 62 देशांनी जवळपास 80 वेगवेगळ्या मत्स्य प्रजातींचा वापर केज कल्चरसाठी केलेला आहे. या सर्वांत सालमन प्रजाती वापरल्या जातात व त्याखालोखाल जपानी अँबलजॅक, रेड-सी, ब्रीम, यलो क्रॉकर, युरोपिअन सी-बास, चिनी कार्प, पर्चेस, थिलापिआ अशा प्रजाती निवडण्यात येतात.

कोणती प्रजाती पैदाशीसाठी निवडायची हे मुख्यत्वे मत्स्यबीजाची उपलब्धता आणि बाजारातील मागणी या दोन मुद्द्यांवर अवलंबून असते. याच सोबत बोटकुळींची भराभर वेगाने होणारी वाढ, वाढीची स्थितंतरे, जगण्याची उत्तम प्रकारची क्षमता, पाण्यात इतर माशांचे प्रमाण वाढले तरी अशा घनतेला सक्षम राहण्याची पात्रता, कृत्रिम खाद्याला त्वरित अनुकूलित होणे आणि खालेल्या अन्नाचे शरीराच्या मांसात रूपांतर करण्याची जलद क्षमता, चव व मासाची गुणवत्ता, रोगराई व जीवाणू संसर्गाना प्रतिकार करण्याची क्षमता असे अनेक गुणधर्म निवडलेल्या प्रजातीत असावेत. भारतीय आणि चिनी कार्पसू (कटला कटला, लेबियो रोहिटा, ले. कालबसू, ले. बाटा, सिरिन्हस मृगळा, सिप्रिन्स कार्पिया, हायपौथेलामिकथिस मोलिट्रिक्स आणि टिनोफेरिन्गोडॉन – आयडेला) शिंगाडे (क्लॅरिअस बॅट्रक्स आणि हेटरोप्युनस्टस फॉसिलेस), पर्च (अँनाबास टेस्ट्यूडिनस) थिलापिआ (ओरिओक्रोमिस मोझांबिक्स) स्नेकहेडस (चना स्ट्रॉअट्स व चना मॉऊसलिअस) गोड्या पाण्यातल्या कोळंब्या (मॉक्रॉब्रॉकिअम रोझेनबर्गी व मॉक्रॉब्रॉकिअम मालकमसोनी) या भारतात गोड्या पाण्यात मत्स्यशेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रजाती आहेत. या शिवायही अनेक अशा प्रजाती आहेत ज्यांचा वापर मत्स्यशेती व पैदास करण्यासाठी करता येईल.

यातील काही महत्त्वाच्या प्रजाती म्हणजे —

शिंगाडे – ऑम्पॉक, मिल्टस व पॅनगॅलिअस यांच्या प्रजाती. पर्चेस, फेदर बॅक्स.

काही निमखाच्या पाण्यातले मासे एट्रोप्लस सुरॅटेन्ससिस, लॅट्स कॅलकॅरिफर (जिताडा) म्युजिल सेफॅल्स (बोयटे). चॅनास चॅनास आणि सागरी जलात राहणाऱ्या प्रजाती. जसे – कोबिया (रॅकिसेन्ट्रॉन कॅन्डम) पॉम्पानो, ट्रॅक्नोट्स ब्लॉची, मड क्रॅब – खेकडा (स्कॅल्ला ट्रॅनक्वीबरिका) आणि शेवंड (पॅलिन्युरस होमरस, पॅलिन्युरस पॉलिफॉस) इत्यादीचे संवर्धन अलिकडच्या काळात सागरी परिसंस्थात होत आहे. एपिनॅफलस मलबॅरिक्स, ए. टॅक्हीना, सेफॅलोफोलिस प्रजाती) अशा प्रकारचे मासे, रॅबिट फिश (सिंगॅन्युस प्रजाती), मंगलवनातला रेड स्नॅपर इत्यादी मासे व ल्युटजॅनस आरजेंटिम्क्युलॅट्स व ल्यु. ल्युटजॅनस हे पिंज्यातल्या पैदाशीसाठी चांगले अनुकूलित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना अशा कृत्रिम पिंज्यांचा सराव द्यावा.

पिंज्याच्या बंदिस्त पाण्यात किती मासे ठेवावे (स्टॉकिंगची घनता) हे ठरवण्यासाठी प्रत्येक प्रजातीची निकड निरनिराळी असते व त्यावर हे ठरवले जाते.



*Etroplus suratensis*



*Trachinotus blochi*



*Lates calcarifer*



*Rachycentron canadum*



*Acanthopagrus latus*



*Mugil cephalus*



*Panilurus polyphagus*

पिंजन्याच्या घनतेवर, वाढीवर आणि उत्पादनावर काय परिणाम होतो याचा अंदाज अगोदरच बांधता आला पाहिजे. पिंजन्यात किती मासे ठेवावे याचा निर्णय बदलता असू शकतो. व तो परिस्थितीजन्य पाण्याची धारणक्षमता, किती क्षेत्रफळात पैदास विखूलेली आहे, पाण्याची खोली व गुणवत्ता, पाण्याची होत ओलेली सरमिसळ, माशांच्या प्रजाती, खाद्याची प्रत व परिमाण अशा गोष्टींवर अवलंबून असते. केज व पेन या प्रकारच्या पिंजन्यात होणारे मत्स्योत्पादन योग्य मिळण्यासाठी व कमीतकमी तोटा होण्यासाठी खालील प्रकारच्या अटी पूर्ण झाल्या पाहिजेत. जसे –

- (1) **स्टॉकिंग** – ज्या वेळी मासे पिंजन्यात सोडतात त्यावेळी असणारी घनता ही माशाच्या आकारमानावर आणि पैदाशीच्या पद्धतींना पूरक असली पाहिजे.
- (2) माशांना घालण्यात येणारे अन्न हे किमतीच्या संदर्भात परिणामकारक असले पाहिजे.
- (3) पिंजन्यातल्या आत असलेल्या पाण्याची गुणवत्ता उत्तम राखता आली पाहिजे.
- (4) पिंजरे, त्यांचे नांगर व इतर संबंधित अवजारे, जाळ्या इत्यादि योग्य परिस्थितीत असले पाहिजेत.
- (5) पिंजन्यातल्या माशांची नियमित पहाणी करून त्यांना रोग अथवा संसर्ग नसल्याची खात्री करून घेतली पाहिजे. मृत मासे त्वरित वेगळे काढले पाहिजे, संसर्ग झालेल्या माशांना वैद्यकीय उपचार केले पाहिजेत. माशांचे नमुने वेळोवेळी तपासून, त्यांची वजने ताडून, वाढ व्यवस्थित होत असल्याची खात्री करून घेतली पाहिजे.

### अन्न व अन्नग्रहणाची गरज

माशांना देण्यात येणाऱ्या अन्नात प्रथिनांचे योग्य आणि पूर्ण प्रमाण असणे आवश्यक आहे. यात आवश्यक आमिनो आम्लाचा समावेश असावा. त्याचसोबत ऊर्जादायी पिष्टमय पदार्थ व मेद ही पोषणद्रव्ये असली पाहिजेत. तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील ‘फिड’ मध्ये असावीत. ही सर्व पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात मिळण्यासाठी विशेष आहार खाद्याचे नियोजन केले जाते. जेणे करून प्रथिने, कर्बोदके व मेद या तीनही महत्वाच्या पोषकद्रव्यांचा त्यात समावेश होतो. अन्नातली 70 % ऊर्जा चयापचयासाठी वापरली जाते व केवळ 30 % ऊर्जेचे रूपांतर माशांच्या शरीरातले मांसपेशी बनवण्याकरता होते. आहारात घालण्यात येणाऱ्या प्रथिनांमुळे अन्नाचा दर जास्त वाढतो. प्रत्येक माशाच्या प्रजातीनुसार आणि त्यांच्या वाढीच्या अवस्थानुसार माशाला 24 ते 50 % आहारातल्या प्रथिनांची वाढीसाठी गरज असते. जास्त प्रमाणात प्रथिने जर माशाला देण्यात आली तर त्यातील जास्तीचे प्रमाण ऊर्जा मिळवण्याकरताच खर्च होते व वाढीसाठी कमी ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे आहारासाठी बनवलेल्या खाद्यात सहज पचवता येईल अशा पिष्टमय पदार्थाचा आणि द्रवरूप मेदाचा (PUFA ही लांब शुंखला असलेली मेदाम्ले) वापर करून खाद्याचा खर्च ही कमी करता येतो. त्यामुळे उपलब्ध ऊर्जेंपैकी 20 % पिष्टमय पदार्थ आणि मेद 30 % ऊर्जा माशांना पुरेल. यामुळे प्रथिनांची बचत होईल व ऊर्जानिर्मितीसाठी प्रथिने वापरली न गेल्यामुळे याचे रूपांतर माशाचे मांस वाढवण्याकरता होईल. म्हणून खाद्यामध्ये 5 ते 10 % मेद आणि 15 ते 25 % पिष्टमय पदार्थ घालण्यात येतात.

माशाच्या वजनाच्या 5 % इतके खाद्य त्याला पोषणासाठी दिले जाते. या खाद्य प्रमाणाला पिंजन्यातील बंदिस्त मासे सर्वांत जास्त वाढीचा दर दाखवतात.

दिवसातून दोनदा खाद्य देणे आणि शरीराच्या वजनापेक्षा पाच टक्क्यांहून अधिक खाद्य देणे या दोन्ही बाबींनी अन्नाची नासाडी होते. याचा परिणाम नुकसानीत होतो. केवळ दहा मिनिटे माशांना अन्न घालण्याची प्रक्रिया केल्यास ही पद्धत उत्तम ठरते. खाद्याच्या प्रमाणात त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि वाढीसाठी पूरक असे काही घटक सर्व मिळून 0.1 % इतकीच घातली जातात.

### हार्वेस्ट (प्रत्यक्ष पकडणे)

पिंजन्यात वाढवलेले मासे किंवा शेवंड पकडणे हे जलाशयातल्या सजीवांना पकडण्यापेक्षा बरेच सोपे आहे. पिंजरे योग्य जागी खेचत नेता येतात आणि तेथे जाळी टाकून त्यातले मासे पकडता येतात. जशी मागणी तसा पुरवठा करण्यासाठी अर्ध किंवा पूर्ण अशा प्रमाणातही हार्वेस्ट करण्याची पद्धत आहे.



## **References**

1. Ayyappan, S., UshaMoza, Gopalakrishnan, A., Meenakumari, B., Jena, J. K. and Pandey, A. K. 2011. Handbook of Fisheries and Aquaculture. (Directorate of Knowledge Management in Agriculture, Indian Council of Agricultural Research, New Delhi). 1116p.
2. FAO 2010. FAO Fisheries global statistics: capture and aquaculture.  
<http://www.fao.org/fishery/statistics/en>.
3. FAO 2012. The State of World Fisheries and Aquaculture, FAO, Rome. 230p.
4. SydaRao, G, Imelda-Joseph, Philipose, K.K. and Suresh Kumar, M 2013. Cage aquaculture in India. (Central Marine Fisheries Research Institute, Cochin). 240p.